

सर्व संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय क्रमांक : एसआरव्ही-२००७/प्र.क्र.१९९/०७/१२,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- १७.११.२००७.

- वाचा : १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-१०७३/एचआर-२४/डी-२, दि.३.१०.१९७३,
२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-१०८०/११७/एम/१२, दि.५.१२.१९८०,
३) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-१०८७/२००/प्र.क्र.३/८७/१२, दि.८.१०.१९९०,
४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-२००६/प्र.क्र.१७१/०६/१२, दि. १७.२.२००७.
५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-२००६/प्र.क्र.९४/०६/१२, दि.१३.७.२००७.
६) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-२००७/प्र.क्र.१२९/०७/१२, दि.२७.८.२००७.
७) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-२००७/प्र.क्र. १५९/०७/१२, दि.१.१०.२००७.

शासन निर्णय

शासन सेवेतील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याबाबतच्या विविध सूचना या विभागाच्या संदर्भाधिन शासन निर्णय व परिपत्रकान्वये वेळोवेळी सर्व विभागांना/कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. विदर्भातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देण्याबाबतच्या सूचना संदर्भाधिन क्र.५ येथील दि.१३.७.२००७ च्या आदेशान्वये सर्व विभागांना व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. तसेच रिक्त पदे भरण्याबाबतचा कालबद्ध कार्यक्रम संदर्भाधीन दि.२७.८.२००७ च्या शासन निर्णयान्वये विहित केला असून सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याचा कालबद्ध कार्यक्रम संदर्भाधीन दि.१.१०.२००७ च्या शासन निर्णयान्वये विहित केला आहे. तथापि, अद्यापही रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आवश्यक त्या गतीने होत नसल्याचे निर्दर्शनास आले. याअनुषंगाने रिक्त पदे भरण्याबाबत विभागांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचे सादरीकरण दि.३१.१०.२००७ च्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आले. सदर मंत्रिमंडळ बैठकीत या सादरीकरणावर मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने जे निर्णय घेण्यात आले, त्यामधील सेवा उपविभागाशी संबंधित निर्णय विचारात घेऊन शासन आता पुढीलप्रमाणे आदेश देत आहे :-

शासन निर्णय :-

- १) पदोन्नतीच्या कोट्यातील (वि.जा.भ.ज. व वि.मा.प्र.तील पदे वगळून उर्वरित) सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तीन महिन्यात पूर्ण करावी.
- २) गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड मधील सर्व संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सहा महिन्यात पूर्ण करावी.

३) प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील ज्या क्षेत्रीय कार्यालयांचा आकृतीबंध अद्याप मंजूर झालेला नाही त्या संबंधित प्रशासकीय विभागांनी क्षेत्रीय कार्यालयांचा आकृतीबंध अंतिम करण्याची कार्यवाही एक महिन्यात पूर्ण करावी.

२. वरील आदेशांचे काटेकोरपणे पालन करून विहित कार्यपद्धतीने रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय विभागांनी तातडीने कार्यवाही करावी. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ३ महिन्यांच्या आत भरली गेली नाही तर संबंधित विभागांच्या सचिवांवर जबाबदारी निश्चित करून योग्य ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल याची सर्व विभागांनी नोंद घ्यावी.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००७१११७१७२७०७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सतीश त्रिपाठी
अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
सर्व मंत्री /राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
मुख्य सचिव,
सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
सर्व मंत्रालयीन विभाग,
*प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
*प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई,
*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानपरिषद) मुंबई,
*राज्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नवीन
प्रशासकीय भवन, मुंबई,
*सचिव, राज्य माहिती आयोग, नविन प्रशासन भवन, मुंबई,
*महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,
*महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,

*महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,
*महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,
महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई
(प्रसिद्धीकरिता-२प्रती)
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे) कोकण भवन, नवी मुंबई,
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व जिल्हाधिकारी,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
सर्व मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व
विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
निवडनस्ती,
*पत्राने.